

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
गुरुवार, दिनांक २८ जुलै, २०१६
(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न.

(ब) तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

ग्रामविकास मंत्री : "विक्रमगड (जि.पालघर) तालुक्यातील देहर्जे नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था" या विषयावरील श्री.विलास तरे, वि.स.स. यांच्या तारांकित प्रश्न क्रमांक ३५५१७ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने अनुपूरक प्रश्नोत्तरांच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री : (क) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ मधील कलम ३ च्या पोट-कलम १ व २ अन्वये अधिसूचना क्र.संकीर्ण. २०१५/सीआर क्र.२५२/ टीई-४, दिनांक १६ जून, २०१५ अधिक्रमण करून अनुसूचीच्या स्तंभ (३) मधील अनुसूची क,ख,ग मध्ये पाठयक्रम प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम. २०१५/ सीआर ५३६/टीई-४, दिनांकित ११ मार्च, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

(ख) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदव्युत्तर तांत्रिक पाठ्यक्रमांना द्यावयाच्या प्रवेशाचे विनियमन) नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम-२०१५/ सीआर ५३६/टीई-४, दिनांकित ११ मार्च, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

(ग) महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक पदवीपूर्व तांत्रिक

पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन), नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम. २०१५/ सीआर ५३६/ टीई-४, दिनांकित ११ मार्च, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

(घ) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक तांत्रिक पदविका पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) नियम, २०१६ प्रसिध्द करणारी अधिसूचना क्रमांक टीईएम.२०१५/सीआर ५३६/ टीई-४, दिनांकित ११ मार्च, २०१६ सभागृहासमोर ठेवतील.

(२) जलसंपदा मंत्री : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांचा सन २०१४-२०१५ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(३) सार्वजनिक आरोग्य मंत्री : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकासमंडळे आदेश, २०११ मधील नियम ८ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागाची सन २०१०-२०११ व सन २०११-२०१२ या वित्तीय वर्षाची योजनातर्गत (अविभाज्य भागासह) योजनांवरील वैधानिक विकास मंडळनिहाय तरतुद व प्रत्यक्ष खर्चाचा तपशील सभागृहासमोर ठेवतील.

तीन : स्थगन प्रस्तावाच्या सूचना — (असल्यास) (म.वि.स. नियम ९७ अन्वये).

चार : औचित्याचे मुद्दे.

पाच : लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २२ जुलै २०१६ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली परंतु पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्रमांक १)

(१) श्री.सुधाकर देशमुख, वि.स.स.पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.नोंदणी क्रमांक MUM/WHE/BNK/(०) ९४१०/०७/०४/२००७ या नोंदणीकृत सोसायटीचे चेअरमन हे स्वयंघोषित असणे, सोसायटी स्थापनेपासून अद्यापपावेतो सोसायटीमध्ये निवडणूक घेण्यात आलेली नसणे, सोसायटीबाबतची कोणतीही माहिती अधिकृतारित्या सहायक निबंधक कार्यालयास पाठविण्यात आलेली नसणे, सन २००८ ते २०१५ या कालावधीतील सभासदांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा तपशिल सोसायटीकडे नसणे, सोसायटीचे अध्यक्ष स्वतःची रक्कम गूंतवणूक करून सोसायटीच्या नावे आपला उद्योग करित असणे, सदर सोसायटीचे

ताळेबंद पत्रक (ऑडीट रिपोर्ट) नसणे, कार्यकारणी सभासदांच्या वार्षिक तथा मासिक सभेच्या ठरावाच्या प्रती सोसायटीकडे नसणे, वरील सर्व गैरकारभाराबाबत सोसायटीचे सचिव यांनी सहाय्यक निबंधकाकडे तक्रार केली असून सदर सोसायटीच्या कारभारावर निरीक्षण ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमण्यात आले असणे, परंतु सोसायटीच्या अध्यक्षाने सदर तक्रारीबाबत स्थगिती आणून अद्यापही त्यांचा गैरकारभार सुरु असणे, सदर प्रकरणी शासनाचे होत असलेले दुर्लक्ष, त्यावर शासनाने करावयाची कारवाई व शासनाची उपाययोजना."

- (२) सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेटीवार, अब्दुल सत्तार अब्दुल नबी, बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, सर्वश्री विनायकराव जाधव-पाटील, महेश लांडगे, मोहन फड, शिरीषदादा चौधरी, सुनिल प्रभू, अस्लम शेख, अमिन पटेल, मो.आरिफ नसीम खान, प्रा.वीरेंद्र जगताप, सर्वश्री राजेंद्र पाटणी, हरिभाऊ जावळे, अॅड आशिष शेलार, अॅड. पराग अळवणी, सर्वश्री संजय केळकर, सरदार तारासिंह, डॉ.जितेंद्र आळ्हाड, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबईतील अंधेरी (प) येथील जुहू गल्लीतील औषधांच्या दुकानात दि. ३० जून, २०१६ रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा झालेला मृत्यू, मुंबईत दरवर्षी चार ते पाच हजार आगीच्या घटना घडत असून बहुतांश घटना या शॉर्टसर्किटमुळे घडत असल्याचे निदर्शनास येणे, यापूर्वी गिरगाव चौपाटीवर मेक इन महाराष्ट्रच्या व्यासपीठाला लागलेली आग, काळबादेवीत तीन अग्नीशमन अधिकाऱ्यांचा झालेला मृत्यू, मेट्रो हाऊसला लागलेली आग, विद्युत पुरवठ्यासाठी वापरल्या जाणारी कमी दर्जाची साधनसामुग्री, जुन्या विद्युतवाहिन्या, ऑटो स्वीचचा अभाव, उघडयावर मोठया प्रमाणात करण्यात आलेली वायरींग, फायर इंजिनचा अभाव, नियमितपणे विद्युतवाहिन्यांचे परीक्षण करण्याबाबत पालिका व अग्निशमन दलाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, सदर औषधी दुकानास महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन तसेच केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनची मान्यता नसतांना संबंधित विभागांनी वेळीच कारवाई केली असती तर दुर्घटना टाळणे शक्य होणे, दुकानामध्ये करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, शहरातील ९० टक्के आग शॉर्टसर्किटमुळे लागत असतांनाही याबाबत जनजागृतीचा असलेला अभाव, मुंबईतील वाढत्या आगीच्या घटना रोखण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (३) सर्वश्री हनुमंत डोळस, अजित पवार, जयंत पाटील, सुरेश लाड, शशिकांत शिंदे, गणपतराव देशमुख, जयदत्त क्षीरसागर, राणाजगजितसिंह पाटील, पांडुरंग बरोरा, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"सुळेवाडी, ता. माळशिरस, जि.सोलापूर येथील अॅड नामदेव कोंडीबा सोलनकर यांची दि. २३ जून, २०१६ रोजी पिलीव गावाजवळ करण्यात आलेली निर्घृण हत्या, या घटनेपूर्वी सकाळी ७.३० च्या सुमारास गावात किरकोळ कारणावरून श्री.सोलनकर कुटुंबातील व्यक्तींचा वाद होणे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधीत घटनेची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी, अकलुज व पोलीस निरीक्षक, माळशिरस यांना देऊन गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस कुमक पाठविण्याबाबत भ्रमणध्वनीवरून सांगणे, पोलिसांना पूर्वसूचना देऊन याबाबत गंभीर दखल घ्यावी असे सांगूनसुद्धा पोलिसांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, या घटनेमुळे तेथील नागरिकांत पसरलेले भितीचे वातावरण, याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची होत असलेली मागणी, यावर

शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(४) डॉ. बालाजी किणीकर, वि.स.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"अंबरनाथ पूर्व (जि.ठाणे) येथील सुर्योदय सहकारी गृहनिर्माण सोसायटी ही आशिया खंडातील सर्वात मोठी गृहनिर्माण सोसायटी असून उक्त सोसायटीसह ठाणे जिल्ह्यातील इतर गृहनिर्माण संस्थांना शासकीय दराने उपलब्ध करून देण्यात आलेले भूखंड, सदरहू गृहनिर्माण संस्थेतील सभासदांची एक लाखाहून अधिक असलेली संख्या, उपरोक्त गृहनिर्माण संस्थेतील सदनिकाधारकांनी शासनाच्या विहित केलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून सदनिकांवर हस्तांतरण, खरेदी-विक्री, पुनर्विकास यावर घातलेली बंदी, सदर बंदी उठविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर संबधित अधिकाऱ्यांसमवेत वारंवार घेतलेल्या बैठका, सदर बंदी उठविण्याबाबत महसूल विभागाकडून मा.मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही विचाराधीन असणे, या प्रकरणी निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबामुळे संबंधित सदनिकाधारकांत पसरलेला तीव्र असंतोष, त्यामुळे या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

सहा : अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे.

सात : शासकीय विधेयके :

(१) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री राहुल मोटे, हसन मुश्रीफ, विजय वडेटीवार, सुरेश लाड, अस्लम शेख, अमीन पटेल, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ.सतीश पाटील, श्री.वैभव पिचड, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री भास्कर जाधव, दिपक चव्हाण, संजय कदम, राणाजगजितसिंह पाटील, डॉ.जितेंद्र आव्हाड, हनुमंत डोळस, जयदत्त क्षीरसागर, राहुल जगताप, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १५ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०१६ नापसंत करते."

(ख) सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक २४ - महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या

- (२) विधानसभेने संमत केलेले विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १४१(१) अन्वये सभागृहाने पुन्हा संमत करणे :-

सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१६

आठ : सर्वश्री अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, डॉ.पंतगराव कदम, सर्वश्री शशिकांत शिंदे, विजय वडेद्वीवार, गणपतराव देशमुख, जितेंद्र आढाड, बाळासाहेब थोरात, जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, भास्कर जाधव, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री मकरंद पाटील, सुनिल केदार, गोपालदास अग्रवाल, डॉ.सतिश पाटील, सर्वश्री. मो.आरीफ नसीम खान, राणाजगजितसिंह पाटील, अमित देशमुख, दिलीप सोपल, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री बबनराव शिंदे, धनाजी अहिरे, राहुल मोटे, डी.पी.सावंत, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, शिवेंद्रसिंह भोसले, कालिदास कोळंबकर, दत्तात्रय भरणे, बसवराज पाटील, बाळासाहेब पाटील, वसंतराव चव्हाण, संग्राम जगताप, अमिन पटेल, राजेश टोपे, अॅड.के.सी.पाडवी, श्रीमती.दिपिका चव्हाण, सर्वश्री कुणाल पाटील, हनुमंत डोळस, काशिराम पावरा, अवधूत तटकरे, हर्षवर्धन सपकाळ, विजय भांबळे, राहुल बोंद्रे, वैभव पिचड, सुभाष ऊर्फ पंडीतशेठ पाटील, अमर काळे, अमित झनक, रणजित कांबळे, श्रीमती.अमिता चव्हाण, डॉ.संतोष टारफे, श्री.शेख आसिफ शेख रशिद,श्रीमती निर्मला गावित, श्री.अस्लम शेख, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री.संग्राम थोपटे, भाऊसाहेब कांबळे, त्र्यंबक भिसे, कु.प्रणिती शिंदे, सर्वश्री.सिध्दाराम म्हेत्रे, भारत भालके, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवाळ, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :

"राज्यात बेरोजगार तरुणांची वाढत असलेली संख्या, सेवायोजन केंद्रात नोकरी मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या बेरोजगार तरुणांची संख्या ४० लाखांपर्यंत पोहचलेली असणे, परंतु त्यापैकी एक टक्का तरुणांनासुध्दा नोकरी न मिळणे, खाजगी संस्थांत व कंपन्यांत नोकरी मिळण्याच्या संधी असणे, परंतु या संस्था किंवा कंपन्या नोकर भरती करण्याची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक असतांना ते त्यांच्या मर्जीप्रमाणे नियुक्त्या करीत असल्यामुळे सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेल्या तरुणांवर होत असलेला अन्याय, माहिती न देणाऱ्या अशा कंपन्या व संस्थांवर कारवाई करण्याची आवश्यकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या कार्यालयात कुली या पदासाठी ४ थी इयत्ता पास अशी शैक्षणिक पात्रता नमूद करून जाहिरात दिली असता या पदासाठी २४२४ अर्ज प्राप्त होणे, त्यात पाच उमेदवार एमफील, नऊ पीजी डिप्लोमाधारक, १०९ डिप्लोमाधारक, २५३ पीजी डिग्रीधारक व ९८४ पदवीधारकांनी कुली या पदासाठी अर्ज करणे, कल्याण येथील एक तरुणीने बिझनेस मॅनेजमेंट स्टडीजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून देखिल नोकरी न मिळाल्यामुळे तिने राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करणे, राज्यात एमबीए व्यवस्थापन अभ्यासक्रमांची मुंबई विद्यापीठाअंतर्गत ६६ महाविद्यालये व विना अनुदानित ३६१ महाविद्यालये असणे, एमबीएचे शिक्षण घेऊन सुध्दा तरुण-तरुणींना ८ ते १० हजार एवढ्या कमी वेतनावर नाईलाजाने काम करावे लागत

असणे, बेरोजगार तरूणांच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास ते गुन्हेगारीकडे वळण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, बेरोजगार तरूणांना किमान दोन हजार रूपये भत्ता देण्याची होत असलेली मागणी, राज्यातील नवीन उद्योगात कामगारांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना कायद्याच्या पळवाटा काढून कंपन्या कंत्राटी व अप्रेंटीस पध्दतीने कमी पगारावर नियुक्त्या करीत असणे, त्यामुळे कामगार व पदवीधारकांवर होत असलेला अन्याय, केंद्र शासनाने किमान वेतन कायदा मंजूर करून कमीत कमी १५ हजार वेतन देण्याचा निर्णय घेणे, त्याची अंमलबजावणी राज्यात करण्याची नितांत आवश्यकता, कामगार विभागात तसेच माथाडी कामगार बोर्डात अनेक पदे रिक्त असणे, राज्यात कामगार कायद्यात करण्यात आलेला बदल, परंतु त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत नसल्यामुळे कामगारांना न्याय मिळत नसणे, कृषी निविष्ठांच्या दरात बेसुमार वाढ होऊन बियाणात झालेला काळा बाजार, त्यात कृषी उत्पादनाकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, थकीत अनुदानामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले अर्थिक संकट, राज्यात जीवनावश्यक वस्तुंचे तसेच भाजीपाला, फळ यांचे कडाडलेले दर, भाज्यांचे दर १०० रूपये किलो पेक्षा जास्त असणे, त्यामुळे सामान्य लोकांचे अर्थकारण कोलमडणे, त्याचप्रमाणे तूरडाळ १८६ रू, गहू ४० रू, तांदूळ ४७ रू, हरभरा डाळ ८५ रू, साखर ३८ रू., शेंगदाणा तेल १३४ रू., रिफाईंड तेल १३० रू. व वनस्पती तूप ७८ रू. किलो दराने मिळत असणे, महागाई रोखण्यासंदर्भात उपाय करण्यास शासन उदासीन असणे, चुकीची धोरणे व नियोजनाचा अभाव याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असणे, नुकतीच नागपूर मुंबई सुपर एक्सप्रेस हायवेची घोषणा करणे, त्याअंतर्गत घेण्यात येणारी जमीन ही लॅन्ड पुलिंगची योजना शेतकऱ्यांना मान्य नसणे, या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेला तीव्र असंतोष व त्यावर शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

नऊ : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम ९४ अन्वये) :-

(१) **श्री. राजेश क्षीरसागर, वि.स.स.** पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीसह चार तालुक्यांमध्ये गत २५ ते ३० वर्षांपासून बॉक्सार्टचे अवैध उत्खनन सुरु असून केलेले उत्खनन कमी दाखवून तसेच वन व पर्यावरण विभागाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून शासनाचा कोटयवधी रुपयांचा महसूल बुडणे, वन परिक्षेत्रापासून १० कि.मी अंतर ठेवून उत्खनन करणे आवश्यक असताना अवैध उत्खनन करणे, १८ ते २० फुटांपर्यंत खुदाई परवानगी असली तरीही प्रत्यक्षात ४० ते ५० फुटांपर्यंत खुदाई करण्यात येत असणे, उत्खननाच्या मशिनरीच्या व्हायब्रेशनमुळे या परिसरातील भूजल पातळी कमी झाल्याचे उघडकीस येणे, वृक्ष तोडीस पर्यायी वृक्षरोपण करणेची अट मे.स्वाती मिनरल्स, हिंडाल्को या कंपन्यांकडून पाळण्यात येत नसल्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिनांक १ व २१ जानेवारी, २०१४ रोजी केलेल्या पाहणीत आढळून येणे, याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्यापही कोणतीही कार्यवाही न होणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(२) **श्री. हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स.** पुढील सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर चर्चा उपस्थित करतील.

"बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगांव, शेगांव या चार तालुक्यांचा

अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समावेश असणे. तथापि, अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मोताळा तालुक्याचा या कार्यक्रमांतर्गत समावेश नसणे, सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवीन क्लस्टरचा समावेश करण्याबाबत शासनाच्या सूचना लक्षात घेता मोताळा तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला असणे, मात्र अद्यापही सदर प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असणे, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना ग्रामिण क्षेत्रात उच्च शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना परगावी शिक्षणासाठी जावे लागणे, उच्च शिक्षणासाठी बुलडाणा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढत असणे, अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २७ जुलै, २०१६

डॉ. अनंत कळसे,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.